



# पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००१ (महाराष्ट्र)

दि०१/०५/२०१८.

## प्रेस नोट

### छावणी येथील शेरखान यांची सुपारी घेऊन खून प्रकरणात आणखी एक आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दि.28.04.2018- गुन्हे शाखेच्या पथकाने छावणी खून प्रकरणातील आणखी एका आरोपीस अटक केली आहे. शेख बशीर उर्फ मुन्ना बोचरा पिता शेख करीम वय-४० वर्ष रा. कासमदरी, पडेगाव औरंगाबाद असे अटक आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेने अधिक माहिती देताना सांगितले कि, दि.२७.१२.२०१७ रोजी रात्री अंगुरीबाग येथे बसलेला शेरखान मध्य रात्री दि.२८.१२.२०१७ रोजी ०१.०० वाजेच्या सुमारास छावणी येथे घरी मोटारसायकल जात असताना दोन मोटारसायकल वरील आरोपींनी त्याचा पाठलाग करून बारापुल्ला गेट जवळ लक्ष्मीकॉलनी, औरंगाबाद येथे चालत्या मोटारसायकल शेरखान यास लोखंडी पाईपने जोरात मारून त्याचा खून केला होता. सदर बाबत पोस्टे-छावणी येथे गुरन.३०२/२०१७ कलम ३०२,१२०ब भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या पथकाने सदर खुनाच्या गुन्हाचा अत्यंत सखोल तपास करून या खुनात प्रत्यक्ष सहभाग असणारा आरोपी शेख बशीर उर्फ मुन्ना बोचरा हा असून तो गुन्हा उघडकीस आल्यापासून फरार होता. सायबर गुन्हे शाखेकडून प्राप्त तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील संशयित आरोपी मुन्ना बोचरा हा अजमेर, राजस्थान येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयित आरोपी याच्या शोध कामी गुन्हे शाखेचे पोउपनि विजय पवार, पोहेकॉ/ शिवाजी झिने, पोकाँ/पिंपळे, गावंडे, चालक सफौ/म्हस्के यांचे पथक रवाना झाले. या पथकाने अजमेर येथील रेल्वे स्टेशन भागात शोध घेऊन संशयित आरोपी शेख बशीर उर्फ मुन्ना बोचरा हा मिळून आल्याने त्यास चौकशीकामी ताब्यात घेऊन औरंगाबाद येथे आणल्यानंतर त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे शेख बशीर उर्फ मुन्ना बोचरा पिता शेख करीम वय-४० वर्ष रा. कासमदरी, पडेगाव औरंगाबाद यास दि.०१/०५/२०१८ रोजी अटक करून मा. न्यायालयात पोलीस कोठडी मिळणेकामी हजर करण्यात येणार असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल हे करीत आहे.

सदर कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे, मा.पोलीस उप आयुक्त(मुख्यालय) डॉ.दिपाली धाटे/घाटगे,सहाय्यक पोलीस आयुक्त(गुन्हे)श्री.रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोउपनि विजय पवार, हेमंत तोडकर, पोहेकॉ/ शिवाजी झिने, विलास वाघ, पोना/ धुडकू खरे, सुनील धात्रक, प्रभाकर राउत, रवी दाभाडे, विशाल सोनवणे व चालक सफौ/म्हस्के यांनी केली आहे.

SD/-

(रामेश्वर थोरात)

सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)

औरंगाबाद शहर